

प्रास्ताविक

फलटण संस्थान हे दक्षिण महाराष्ट्रातील सर्वांत जुने आणि वैभवशाली संस्थान होते. या संस्थानात अनेक कर्तव्यांने आणि पगळगमी सत्ताधिश होऊन गेले. याच संस्थानातील शेवटचे दोन सत्ताधिश मुघोजीराज व मालोजीराजे यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक महत्वपूर्ण सामाजिक सुधारणा केल्या. व 20 व्या शतकात हे संस्थान प्रगतशील बनवले. फलटण संस्थानास आगळेवेगळे स्थान निर्माण झाले ते म्हणजे शेवटचे अधिपती मालोजीराव यांच्या कार्यकर्तृत्वामुळेच. मालोजीराव यांची कारकिर्द सन 1917 ते 1948 पर्यंत होती. ही कारकिर्द म्हणजे फलटण संस्थानच्या इतिहासातील एक सुवर्णयुगच म्हटले पाहिजे करण मालोजीरावांनी फलटण संस्थानाची सर्वांगीण प्रगति तर केलीच पण आंतरराष्ट्रीय किंतुच्या थोर व्यक्ती डॉ. राधाकृष्णन, डॉ. बाबासाहेब ओबेडकर, महर्षि अण्णासाहेब कर्व, साहित्यसंग्राट न. चिं. केळकर, श्री. विश्वेश्वरराघ्या इ. भेटी फलटण संस्थानास घडवून आणल्या व त्यांच्या विद्वतेचा व ज्ञानाचा फायदा फलटणच्या जनतेस दिला. मालोजीराजे हे विद्वानांचे अस्त्रयदाते बनले. त्याचबरोबर सामाजिक सुधारणा ही केल्या म्हणूनच ते कर्ते सुधारक ठरले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेस तर मालोजीरावांचा उदारंश्रय होता.

मुघोजीरावांनी फलटण संस्थानात सर्वांगीण प्रगतीचा पाया आपल्या कारकिर्दीत घातला व त्थावर आपल्या कार्यकर्तृत्वाने मालोजीरावांने कळस चढविला म्हणून मी "20 व्या शतकातील फलटण संस्थानचा इतिहास" ह्या लघु शोध-प्रबंधात मुघोजीराव व मालोजीराव या दोन संस्थानिकांच्या कारकिर्दीचा आढावा मुळ साधनांच्या आधारे घेण्याचा नम्र प्रयत्न केलेला आहे.

माझा हा लघु शोध-प्रबंध प्रामुख्याने फलटण संस्थान राजवाड्यातील दप्तरखान्यातील मुळ कागदपत्रांच्या आभारे तयार केलेला आहे. ती मुळ कागदपत्रे प्रामुख्याने फलटण संस्थानचे वार्षिक प्रशासकिय अहवाल (1885 ते 1947), फलटण संस्थानचे आज्ञापत्र, मुंबई प्रातांचे प्रशासकिय अहवाल इ. आहेत त्यांची सविस्तर यादी मी शेवटी जोडलेली आहे. ही सर्व कागदपत्रे मला श्रीमंत विजयसिंह उर्फ शिवाजीराजे यांनी अऱ्हासासाठी उपलब्ध करून दिली याचा येथे आवर्जून उल्लेख करणे हे माझे कर्तव्य समजतो.

लघु शोध-प्रबंध लिहण्याचे काम करीत असताना मला अनेक व्यक्तींचे व संस्थेचे सहकार्य मिळाले त्यांचा उल्लेख येथे आवर्जन केला पाहिजे. सुरवातीस त्या कामात माझे मार्गदर्शक डॉ. बी.डी.खणे, प्रपाठक, इतिहास विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचे सुरवातीपासूनच बहुमोल सहकार्य मिळाले, त्यांच्या प्रोत्साहनाशिवाय व मार्गदर्शनाशिवाय मी हा लघु शोध-प्रबंध पुरे करू शकलो नसतो. म्हणून मी त्यांचा अतिशय ऋणी आहे, तसेच इतिहासप्रमुख डॉ. बी.आर. कांबळे यांचे वेळोवेळी सहकार्य व उत्तेजन मिळाले म्हणून त्यांचाही आभारी आहे. त्याच बरोबर इतिहास विभागातील प्रो. व्ह.एस. कदम यांचेही प्रोत्साहन व सहकार्य मिळाले म्हणून त्यांचाही आभारी आहे.

पहिल्या पासूनच माझ्यावर राजकुटूंबातील व्यक्तींनी प्रेम व माया दिलेली आहे, त्यांनीच स्थापन केलेल्या फलटण एज्युकेशन सोयायटीच्या मुंधोजी कॉलेज मध्ये सेवा करण्याची संधी दिली आहे. तसेच लघु शोध-प्रबंधाच्या कामातसुध्दा मला अनगोल सहाय्य मिळालेले आहे कारण लघु शोध-प्रबंध लिहण्यासाठी लागणारी फलटण संस्थानची सर्व अस्सल कागदपत्रे उपलब्ध करून दिली त्यांच्या आधारेच हा लघु शोध-प्रबंध तयार करू शकलो म्हणून मी श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर, आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सभापती श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत सौ.शिवांजली राजे नाईक निंबाळकर उर्फ वहिनीसाहेब इत्यादींचा मी सदैव ऋणी राहिल.

तसेच मुंधोजी कॉलेज प्राचार्य विश्वासराव देशमुख, श्री. विलास भोईटे, इतिहास विभागप्रमुख, डॉ.एम.जे.जाधव, प्रा.टिके, प्रा.यादव, प्रा.ए.जी.राऊत यांच्या सहकार्यासाठी आभारी आहे. तसेच माझे मित्र प्रा.रमेश पाठक, प्रा.शिवाजीराव कवितके, प्रा.पी.ए.वाघमारे यांनी मला वेळोवेळी प्रोत्साहन दिले म्हणून त्यांचा आभारी आहे.

मला माझ्या या कार्यात पहिल्यापासूनच माझे वडिल मारुतराव गावडे यांचे आशिर्वाद हे मोलाचे आहेत. त्यामुळे माला हे काम करणे सुकर झाले म्हणून याठिकाणी आदराने त्यांच्या नावाचा उल्लेख करतो.

शेवटी या लघु शोध-प्रबंधात व्यक्त केलेली मते व विचार माझे स्वतःचे आहेत त्यात कांही नजरचुकीने चुका झाल्या असतील तर त्यास मी व्यक्तीशा जबाबदार आहे.

ठारू
श्री.एस.एम. गावडे

कोल्हापूर

दिनांक 26-12-1995

अनुक्रमणिका

- प्रकरण पहिले – फलटण संस्थानाची भौगोलिक स्थिती व पूर्वइतिहास.
- प्रकरण दुसरे – मुघोजी (चौथे) उर्फ बापूसाहेब (इ.स. 1860 ते इ.स. 1916)
यांची कारकिर्द
- प्रकरण तिसरे – श्रीमंत मालोजीराजे यांची कारकिर्द(पूर्वाध्य 1916 ते 1935)
- प्रकरण चौथे – मालोजीराव यांची कारकिर्द उत्तरार्ध (1935 ते 1948)
- प्रकरण पाचवे – समारोप